

क्रमांक को.नं./गा.प्र./२५४/२०२५. — महाराष्ट्र गज्यात पात्र व्यक्तीना पात्र शरणक, कांक्षण्य व समायोजित लोकसेवा देण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू करण्यात आला आहे. त्या दृटीने कोरेगाव नगरपालिका शेवाळीत व्यक्तीना पात्र शरणक, कांक्षण्य व समायोजित लोकसेवा देण्याकरिता नगरपालिकामध्ये घेण्यात येणाऱ्या लोकसेवाची सूची, आवश्यक कागदपत्रे, फो. नियत कालमयांदा, पर्वनिर्देशत अधिकारी, प्रथम अधिकारी व द्वितीय अधिकारी यांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ चे कलम ३ अन्यथे खालीलप्रमाणे अधिसूचित करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र. अधिसूचित करण्यात आलेल्या संदेशे नाव	आवश्यक कागदपत्रे	फो	नियत कालमयांदा	पर्वनिर्देशित अधिकारी	प्रथम अधिकारी	द्वितीय अधिकारी
१	२	३	४	५	६	७
१. जन्म प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्जे,	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी
	स्तरावर निश्चय घेलेले दर.	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक	



महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार से बुधवार, फेब्रुवारी १३ - १५, २०२५ / माप २४ - ३०, शके १९४६ १०५

परिशिष्ट-- खाली

१	२	३	४	५	६	७	८
२. मृत्यु प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्जे,	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	105/303
	स्तरावर निश्चय घेलेले दर.	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
३. विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे,	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	२. यास्तव्याचा पुरावा,	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
	३. व्याचा पुरावा,						
	४. विवाहातांती उपस्थित गांधीदारांचे स्वयंभोगापत्र,						
	५. १० दिवसांनंतर नोंदणी असल्यास स्वयंभोगापत्र.						
४. मालमत्ता कर उतारा देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे,	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	स्तरावर निश्चय घेलेले दर.	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
५. घटक्याकी नसल्याचा दाखला देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे दाखला देणे.	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	स्तरावर निश्चय घेलेले दर.	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
६. (अ) दस्तऐवजांच्या आणि भागारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे, २. घटक्याकी नसल्याचा हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	नगरपालिका	१५	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	३. दस्तऐवजाची प्रत (एकोदी घेत / घेसेसप्प / याटणीपत्र व इतर).	स्तरावर निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
(ब) यारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जे, २. घटक्याकी नसल्याचा दाखला,	नगरपालिका	१५	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	३. यारसा हक्क प्रमाणपत्र.	दाखला निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
७. झोन दाखला देणे	१. विहित नमुन्यातील अर्जे, २. ७/१२ उतारा, सिटी सर्के उतारा,	नगरपालिका	७	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	३. मोजणी नकाशा / सिटी सर्के उतारा.	सर्के उतारा निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		
८. भाग नकाशा देणे	१. विहित नमुन्यातील अर्जे, २. ७/१२ उतारा, सिटी सर्के उतारा,	नगरपालिका	३	संवैधित विभाग प्रमुख	कार्यालय	मुख्याधिकारी	
	३. मोजणी नकाशा / सिटी सर्के उतारा.	सर्के उतारा निश्चय घेलेले दर.	दिवस		अधीक्षक		

परिशिष्ट- चालू

१	२	३	४	५	६	७	८
९	बांधकाम परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. वास्तूविशारदाचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे, ४. बांधकाम आराखडा नकाशा (५ प्रती), ५. मोजणी नकाशा, ६. मंजूर रेखांकनाची प्रत.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६०	संबंधित विभाग प्रमुख दिवस	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१०	जोते प्रमाणपत्र देणे	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	संबंधित विभाग प्रमुख दिवस	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
११	भोगवटा प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र. ३. जोते प्रमाणपत्र, ४. घरमालक / वास्तूविशारद यांचे पूर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३०	संबंधित विभाग प्रमुख दिवस	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१२	नळजोडणी देणे	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थक्काची नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	संबंधित विभाग प्रमुख दिवस	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१३	जलनिस्सारण जोडणी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. जागामालकी कागदपत्रे, ३. थक्काची नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कनिष्ठ अभियंता	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१४	नव्याने कर आकारणी.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. भोगवटा प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१५	पुन: कर आकारणी	१. विहित नमुन्यातील अर्जं	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१६	मालमत्ता कराची मागणी पत्र तयार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१७	कर माफी मिळणे	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्काची नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिचय- घटा

१	२	३	४	५	६	७	८
१८	रहिवास नसलेल्या मालमतांना करात सूट मिळणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
१९	स्वयंमूल्यांकन (मालमता कर).	१. विहित नमुन्यातील अर्जं	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२०	आक्षेप नोंदविणे (मालमता कर).	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२१	उपायिभागामध्ये मालमता विभाजन (मालमता कर).	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे / खरेदीखत, वाटणीपत्र, बक्षीसपत्र इत्यादी.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२२	मालमता पाडणे व पुनःवांछणी कर आकारणी (मालमता कर).	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	कर निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२३	नळजोडणी मालकी हक्कात बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला, ३. मालकी हक्काची कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संवंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२४	नळजोडणी आकारामध्ये बदल करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला,	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संवंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२५	तात्पुरते / कायम- स्वरूपी नळजोडणी र्योंडित करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संवंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२६	पुनःजोडणी करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संवंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२७	वापरामध्ये बदल करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. थक्क्याकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संवंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२८	पाणीदेयक तयार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, स्तरावर निश्चित केलेले दर.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
२९	प्लंबर परवाना (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३०	प्लंबर परवाना नूतनीकरण करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शोक्षणिक आहेतेवावतचे प्रमाणपत्र, ३. थक्काकी नसल्याचा दाखला.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३१	थक्काकी नसल्याचा दाखला देणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३२	नाडुरुस्त मीटर तकार करणे (पाणीपुरवठा).	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३३	अनधिकृत नळजोडणी तकार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३४	पाण्याची दवाव क्षमता तकार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३५	पाण्याची गुणवत्ता तकार करणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३ दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३६	व्यापार / व्यवसाय / साठा करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
३७	मंडपासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे.	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. रस्ता पुनःस्थापन करार.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	७ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४८	नवीन परवाना मिळणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
४९	परवान्याचे नूतनीकरण करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५०	परवाना हस्तांतरण (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५१	परवाना दुव्यम प्रत (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५२	व्यवसायाचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५३	व्यवसाय बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५४	परवाना / भागीदाराचे नाव बदलणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५५	भागीदारांच्या संख्येत बदल (वाढ / कमी) (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५६	परवाना रद्द करणे (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी
५७	कालावाहा परवानासाठी नूतनीकरण सूचना (व्यवसाय).	१. योग्यप्रकारे भरलेले अर्ज, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	वरिष्ठ लिपिक (संबंधित विभाग प्रमुख)	कार्यालय आधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट- घालू

१	२	३	४	५	६	७	८
४८	नवीन जाहिरात / आकाशचिन्ह परवाना. (Signange License) नवीन परवाना व नृतनीकरण.	१. विहित नमुन्यातील अर्जं, कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र. नवीन परवाना व नृतनीकरण.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख निश्चित केलेले दर.	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
४९	सिनेमा चिन्हीकरण परवाना. / (Movie Shooting License)	१. विहित नमुन्यातील अर्जं, कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र. नवीन परवाना व नृतनीकरण.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख निश्चित केलेले दर.	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
५०	व्यवसाय परवाना स्वयंनृतीकरण. / (Auto Renewal of Trade License).	१. विहित नमुन्यातील अर्जं, कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस.	संबंधित विभाग प्रमुख निश्चित केलेले दर.	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
५१	मोबाइल टॉवर परवाना./ Mobile Tower Approval (Ground Base Tower and Roof Top Tower)	१. विहित नमुन्यातील अर्जं, माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी दिलेला परवाना, ३. संबंधित इमारतीच्या मालकीहक्काचा पुरावा, ४. वैध भाडेकरारनामा, ५. स्थळाचा नकाशा (१:१०००), ६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचे वैध भोगवटा प्रमाणपत्र, ७. संबंधित इमारतीच्या / जमिनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ८. सक्षम प्राधिकाऱ्याचे अंगिनशमन ना-हरकत दाखला, ९. सक्षम प्राधिकाऱ्याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र, १०. पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. ११. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र. १२. शासन घेळोघेली निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने / दस्तऐवज.	शासनाने विहित केलेले व नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	६० दिवस.	बांधकाम अभियंता	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट- घटा

१	२	३	४	५	६	७	८
५२	रस्ता खोदाई परवानगी देणे. / (To Grant Road Cutting Permission)	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. शासनाद्वारे येळोवेळी विहित नवीन परवाना व नूतनीकरण.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस.	नागर अभियंता (स्थापत्य) दिवस.	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
५३	राज्य खाद्य परवान्याकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना-हरकत दाखला. To Issue NOC from Municipality or other Local Body for State License for Food Business.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-याबताची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे येळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
५४	खाद्य नोंदणी प्रमाण-पत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा आरोग्यविधक ना-हरकत दाखला देणे. / To Issue Health NOC by Municipality / Panchayat for Food Registration Certificate.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ज्या इमारतीत सदर आस्थापना / कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्का-याबताची कागदपत्रे. ४. शासनाद्वारे येळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	स्वच्छता निरीक्षक	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
५५	पाणी उपसा करण्या-साठी केंद्रीय भूगत संवेदन विभाग (अथवा इतर संर्वेधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे. / To Issue	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. कोणतीही थकवाकी नसल्याचे प्रमाणपत्र, ३. ना-हरकत प्रमाणपत्र दिल्या. नंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेवाबतचे य पर्जन्य जल पुनर्भरण करणेवाबतचे प्रतिशापत्र, ४. शासनाद्वारे येळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	पाणीपुरवठा अभियंता (संर्वेधित विभाग प्रमुख)	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी

परिशिष्ट-चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८

Certificate of non-
availability of
water from water
supply agency
required for NOC
for water abstrac-
tion from Cetral
Ground Water
Authority / Relevant
Authority).

५६	लॉंजिंग हाउस परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)
५७	लॉंजिंग हाउस परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)
५८	मंगल कार्यालय / सभागृह वगंरे परवाना देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)
५९	मंगल कार्यालय / सभागृह वगंरे परवान्याचे नूतनीकरण करणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	३० दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)
६०	फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे.	१. विहित नमुन्यातील अर्जं, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपांचायत स्तरावर निश्चित केलेले दर.	१५ दिवस	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपारिषद प्रशासन)

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १३ - १९, २०२५ / माझ २४ - ३०, शाके १९४६ ११३

परिशिष्ट- घालू

१	२	३	४	५	६	७	८
६१	भूमिगत दूरसंचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केवल) टाकण्याकरिता परवानगी देणे, / Permission for Establishment of underground Cable infrastructure (Optical Fiber Cable).	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. संकोर्ण-२०२४/ सीआर- २४२/UD-२०, दि. १९ डिसेंबर २०२२ मधील Schedule III नुसार आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत	६०	मुख्याधिकारी	संवंधित जिल्हाचे जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).	संवंधित विभागाचे विभागीय सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन).
६२	महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदी- नुसार वृक्षतोड परवानगी देणे.	१. विहित नमुन्यातील अर्ज, २. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.	नगरपंचायत	४५	संवंधित प्राधिकरणाचे स्तरावर निश्चित केलेले दर.	वृक्ष अधिकारी	संवंधित नियोजन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी कडील वृक्ष प्राधिकरण
६३	रस्त्यावरील खड्डे व्युजविणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत	५	विभाग प्रमुख	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
६४	गटारावरील झाकणे सुस्थितीत ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत	५	विभाग प्रमुख	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
६५	शहरात स्वच्छता ठेवणे.	१. पुराव्यासह अर्ज उदा. Geo Tag केलेले फोटो इत्यादी.	नगरपंचायत	१	विभाग प्रमुख	कायांलय अधीक्षक	मुख्याधिकारी
कोरेगाव, ६ फेब्रुवारी २०२५.							
विनोद जळक, मुख्याधिकारी, कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव.							